

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/ ८५६ /२०१६  
 दिनांक : ०१/०१/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व  
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक ०६/०१/२०१६ रोजी  
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक  
 समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०६/०१/२०१६ रोजी दुपारी २.०० वा.  
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात  
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण  
 उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी

२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ८

दिनांक : ०६/०१/२०१६

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०६/०१/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

विषय क्र.१) कार्याध्यक्ष ,पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांनी १) कॅरम(पुरुष), २) कॅरम (महिला), ३) कबड्डी, ४) फुटबॉल ,५) लॉन टेनिस या ५ क्रीडा स्पर्धा आर्थिक पुरस्कारासाठी म.न.पा.स दिलेल्या आहेत या स्पर्धांना अनुक्रमे र.रु.२२,७००/-, र.रु.१५,०००/-, र.रु.१४,७००/-, र.रु.२४,३००/- र.रु.२५,०००/- एकूण र.रु.१,०१,७००/- इतका खर्च असून यामध्ये हॉल भाडे, पंचाचे मानधन, विजयी उपविजयी संघांना वैयक्तिक बक्षिसे व चषक फोटोग्राफर उदघाटन व बक्षीस समारंभ ई.चा समावेश आहे.त्यानुसार पुना डीस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन यांच्या विविध क्रीडा स्पर्धांना सन २०१५-१६ करिता म.न.पा.च्या वतीने आर्थिक पुरस्कारदेणेकामी आर्थिक सहाय्य र.रु.१,०१,७००/- अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) पिंपरी चिंचवड महानगर पालिका व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या माहे जानेवारी/फेब्रुवारी २०१६ मध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान,पिंपरी वाघेरे येथे महापौर चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धा २०१५आयोजित करणेस त्याकामी येणा-या खर्च र.रु.३५,००,०००/-चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व ट्रॉफीज,सन्मानचिन्हे ,पी.व्हि.सी.फ्लेक्सबॅनर्स,क्रीडा साहित्य इ.खरेदी कोटेशन नोटीस प्रसिध्द करून करणेस व सदर खर्चातील मैदान तयार करणे, स्टेज, मंडप, टेबल, खुर्च्या व्यवस्था,गॅलरी खर्च, गाद्या,उशा,बेडशिट,चादर,बादली,मग इ.भाडे खर्च र.रु.१०,९०,०००/- हा स्थापत्य विभाग, फ क्षेत्रीय कार्यालय व विद्युत, स्पिकर, माईक ,जनरेटर व्यवस्था खर्च र.रु.८,००,०००/-हा विद्युत,विभाग, फ क्षेत्रीय कार्यालय यांचे लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस, उर्वरित खर्च र.रु.१६,१०,०००/-हा क्रीडा विभागाचे महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने व पुणे जिल्हा बुध्दीबळ सर्कल यांचे मान्यतेने पिंपरी चिंचवड महानगर चेस असोसिएशन, चिंचवड पुणे ३३ यांचे सहकार्याने दिनांक २० ते २१ फेब्रुवारी २०१६ या काळात मनपाचे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी पुणे २६ येथे महापौर चषक जिल्हास्तर बुध्दीबळ स्पर्धा २०१५-१६ आयोजित करणेस व ट्रॉफीज, मेडल्स, सन्मानचिन्हे, पी.व्ही.सी.फ्लेक्स बॅनर्स, इ. खरेदी कोटेशन नोटीस प्रसिध्द करून करणेस व सदर खर्चातील स्टेज, मंडप, टेबल, खुर्च्या, मॅट/चटई व्यवस्था, टेबल १०० नग, खुर्च्या ४०० नग करीता र.रु.५०,०००/- हा खर्च स्थापत्य विभाग ई क्षेत्रीय कार्यालय व विद्युत स्पिकर, माईक व जनरेटर व्यवस्था करीता र.रु.५०,०००/- हा खर्च विद्युत विभाग ई क्षेत्रीय कार्यालय यांचेकडून खर्ची टाकणेस व उर्वरित र.रु.१,९१,९५०/- हा खर्च महापौर चषक विविध क्रीडास्पर्धा या लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/८५६/२०१६

दिनांक : ०१/०१/२०१६ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेटस) नगरसचिव

कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.